

आजच

तुमच्या बचत खात्यावर वार्षिक ७.००%*
पर्यंत व्याज मिळवणे सुरू करा!

बचत खात्याचे व्याजदर	
रहिवासी आणि अनिवासी भारतीयांसाठी	
बचत खात्यातील शिल्लकीचे टप्पे (रुपयांमध्ये)	व्याज दर (वार्षिक)* दिनांक १२-१२-२५ पासून लागू
५ लाखांपर्यंत	2.75%
५ लाख ते १० लाखांपेक्षा अधिक	5.50%
१० लाखांपेक्षा अधिक ते ५० लाख	6.00%
५० लाखांपेक्षा अधिक ते ३ कोटी	6.50%
३ कोटीहून अधिक ते २५ कोटी	6.75%
२५ कोटीहून अधिक ते ५० कोटी	7.00%
५० कोटीहून अधिक ते ७५ कोटी	5.00%
७५ कोटीहून अधिक	5.00%

SBM Bank India ही भारतातील सर्वात तरुण परदेशी बँक आणि आरबीआयच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी मार्गांतर्गत पहिली युनिव्हर्सल बँक, हिने **भारतात आपल्या कामकाजाचा ७ वर्षांहून अधिक** कार्यकाळ पूर्ण केला आहे. ही बँक **SBM ग्रुपचा** एक भाग आहे, जो पाच दशकांहून अधिक काळापासून कार्यरत असलेला एक जागतिक बँकिंग समूह आहे. SBM ग्रुप हा मॉरिशसमधील एक अग्रगण्य बँकिंग आणि वित्तीय सेवा समूह असून, मॉरिशसच्या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध असलेली तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

www.sbm.bank.in

*अटी व शर्ती लागू
वरील दर पूर्वसूचनेशिवाय बदलू शकतात. ठेवीदारांनी कृपया बँकेच्या शाखेशी किंवा संबंधित रिलेशनशिप मॅनेजरशी संपर्क साधून दरांची खात्री करून घ्यावी.